

RHI MAGNESITA INDIA LTD (Formerly Orient Refractories Ltd.)

301, 316-17, Tower B, EMAAR Digital Greens Golf Course Extension Road, Sector 61, Gurugram, Haryana-122011, INDIA T+91 124 4062930 E corporate.india@rhimagnesita.com www.rhimagnesitaindia.com

November 10, 2023

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, C-1, Block-G Bandra Kurla, Complex, Bandra (East) Mumbai-400098, Maharashtra, India

NSE Symbol: RHIM Scrip Code: 534076

Maharashtra, India

Phiroze Jeeyeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai-400 001

**BSE Limited** 

Total no. of pages including covering letter 3

#### **Sub: Intimation of newspaper publication of the Company**

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30, 33 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we would like to inform you that the Company have published the unaudited financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2023 in the following newspapers:

Business Standard (Mumbai Edition) November 9, 2023 Pratahkal (Mumbai Edition) November 10, 2023

The copies of aforementioned newspaper advertisements are enclosed herewith for reference.

Kindly take the above information on your records and oblige.

Thanking you.

Yours faithfully,

For RHI Magnesita India Limited

Sanjay Kumar **Company Secretary** (ACS 17021)

Encl. As above

#### **Sintercom India Limited**

(Previously known as Sintercom India Private Limited) CIN: L29299PN2007PLC129627 Regd Office: Gat No. 127, At Post Mangrul, Tal: Maval (Talegaon Dabhade), Pune-410507 Website: www.sintercom.co.in Email: investor@sintercom.co.in

Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

						(Figur	es in ₹ 000 excep	t per share data)	
Sr. No.	Particulars			Quarter ended		Half Yea	r Ended	Year ended	
No.			Sept 30, 2023	June 30, 2023	Sept 30, 2022	Sept 30, 2023	Sept 30, 2022	March 31, 2023	
			Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Revenue from Operations		219,262	190,084	216,162	409,346	412,461	822,109	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)		4,444	2,444	749	6,888	(3,194)	2,592	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)		4,444	2,444	749	6,888	(3,194)	2,592	
4	Net Profit / (Loss) for the period Tax and Exceptional Items	od after	2,616	216	871	2,833	(3,046)	(81)	
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / loss for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		2,780	307	1,023	3,086	(2,452)	601	
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs, 10 each)		275,278	275,278	275,278	275,278	275,278	275,278	
7	Earnings Per Share (Rs.) (not annualised)								
	(a) Basic		0.10	0.01	0.03	0.10	(0.11)	0.00	
	(b) Diluted		0.10	0.01	0.03	0.10	(0.11)	0.00	

Notes: 1. The above Financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 08th, 2023. The Statutory auditors have expressed an unqualified opinion.

2. The above is an extract of detailed format of Financial Results for quarter and half year ended on September 30,2023 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Results alongwith notes thereto are available on the website of the NSE Limited at www.nseindia.com and the Company's website www.sintercom.co.in

For and on Behalf of the Board of Directors Sintercom India Limited

Place: Pune Jignesh Raval Date: 08th November, 2023 Managing Director

#### **KBS INDIA LIMITED**

CIN: L51900MH1985PLCO35718

Regd Off: 502 commerce House, 140, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400001 Tel No: 40362626, Fax No:40362618 Website: www.kbs.co.in, E-mail:kbs@kbs.co.in

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SPTEMBER, 2023

					115. III Laki	(Except Li o)
Particulars	FOR THE QUARTER ENDED 30.09.2023 (Unaudited)	FOR THE QUARTER ENDED 30.06.2023 (Unaudited)	FOR THE QUARTER ENDED 30.09.2022 (Unaudited)	FOR SIX MONTHS ENDED 30.09.2023 (Unaudited)	FOR SIX MONTHS ENDED 30.09.2022 (Unaudited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2023 (Audited)
Total Income from operations	68.81	48.31	101.68	117.12	211.83	210.13
Net Profit / (Loss) for the period						
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(20.12)	(2.19)	64.47	(22.31)	137.68	20.57
Net Profit / (Loss)for the period before tax						
(after Exceptional and/or Extraordinary items.)	(20.12)	(2.19)	64.47	(22.31)	137.68	20.57
Net Profit / (Loss) for the period after tax						
(after Exceptional and/or Extraordinary items).	(20.12)	(2.19)	48.85	(22.31)	103.03	17.00
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit / (Loss) for the period (After Tax)						
and Other comprehensive income (After Tax)	(20.12)	(2.19)	48.85	(22.31)	103.03	17.00
Equity share capital (Face Value of (Rs. 10/-each)	1,082.12	1032.12	852.12	1,082.12	852.12	1032.12
Reserves (excluding Revaluation Reserves as per						
balance sheet of previous accounting year)	-	-	-	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/-each)						
1. Basic:	(0.02)	(0.01)	0.57	(0.02)	1.21	0.02
2. Diluted:	(0.02)	(0.01)	0.57	(0.02)	1.21	0.02
Notes.	•					

### Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Un-Audited Financial Results for the quarter ended 30th September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract are prepared in accordance with the Indian Accounting Standard(IND-AS) as prescribed under section 133 of the companies Act, 2013, read with relevant provisions issued thereunder and were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on monday,6th November,2023. The full format of the Quarterly Standalone Un-Audited Financial Results is available on the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com on the website of the Company i.e. www.kbs.co.in.
- The figures have been regrouped/ re-classified wherever necessary

For KBS India Limited Sd/-**Tushar Shah** Chairman & Managing Director DIN: 01729641

Dated: 6th November, 2023

Place: Mumbai

#### **WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED** CIN: L35100MH1982PLC264042

Reg. Off.: Office No 4604, 46th Floor, Kohinoor Square, Kelkar Marg, Shivaji Park, Dadar (West), Nr. R.G. Gadkari Chock Mumbai - 400028, Maharashtra, India Corp. Off.: Survey 26/2, Opposite Pooja Farm Sayajipura, Ajwa Road, Vadodara-390019, Gujarat, India, Email: compliance@wardwizard.in / Website: www.wardwizard.in | Tel.: +91 9727755083/6358849385

EX	tract of Consolidated & Standalone Unaudited Financial Result for the Second Quarter and Half year ended 30th September, 2023 (₹. in Lakh												n Lakns)
				Conso							lalone		
			uarter Ende		Half Year Ended Year Ended					Half Year Ended		Year Ended	
SI.				30-09-2022									
No.	Particulars	,		(Unaudited)	, ,	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	,	(Unaudited)	(Unaudited)	1 /
1.	Total income from operations	4915.013		NA	8701.928	NA	23892.600		3786.916			11855.100	
	Other Income	1.453	1.334	NA	2.787	NA	35.630	2.343	2.396	8.730	4.740	14.830	
١.	Total Income	4916.466		NA	8704.715		23928.230		3789.310		8302.639	11869.930	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or	340.493	216.660	NA	557.153	NA	1326.090	327.343	242.610	337.680	569.953	615.980	1385.150
3.	Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or	340.493	216.660	NA	557.153	NA	1326.090	327.343	242.610	337.680	569.953	615.980	1385.150
4.	Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period	254.888	156.390	NA	411.262	NA	885.150	241.738	175.120	250.270	416.853	456.210	944.210
_	after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for	258.202	154.757	NA	412.96	NA NA	887.580	245.052	173.487	258.990	418.534	464.930	946.640
5.	the period(Comprising profit/(loss) for the period(after tax)and other Comprehensive Income(after tax)	256.202	154.757	INA	412.90	INA	007.300	245.052	173.407	256.990	410.554	404.930	940.040
6.	Equity Share Capital	2606.940	2606.940	NA	2606.940	NA	2606.940	2606.940	2606.940	2620.520	2606.940	2620.520	2606.940
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited	0.000		NA	0.000	NA	6211.44	0.000	0.000	0.000		0.000	
8.	Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of ₹ 1/- each)												
	(for continuing and discontinued												
	operations) - Basic :	0.100	0.060	NA	0.160	NA	0.340	0.093	0.070	0.100	0.160	0.180	
	Diluted :	0.100	0.060	NA	0.160	NA	0.340	0.093	0.070	0.100	0.160	0.180	0.360

#### Diluted Notes:

Place : Vadodara

Date: 07th November, 2023

- . The Statement of Unaudited Financial Results for the Second Quarter and Half year ended 30th September, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by th Board of Directors at their meeting held on 07th November, 2023.
- 2. These Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under Section 133 of the Company Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and requirement of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

  3. The previous period figures have been regrouped/reclassified wherever required to conform to the current year's presentation.
- The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review Report" of the above results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosur Requirement) Regulations, 2015. There are no qualifications in the audit report.
- There are no Investor complaints received/pending as on September 30, 2023.
- . During the year the Company has been operating in Single Segment namely Electric Mobility Vehicles and its relating activities, as per the guiding principles given in Ind AS-108 o 'Operating Segments'.
- \*The above Quarter consolidated Financial Results includes, only one subsidiary-foreign "Wardwizard Global PTE LTD" (wholly owned subsidiary Company) Financial Result hence comparative previous periods Financial Results are not entirely comparable. Total Profit/(Loss) amounted to ₹13,14,861 for the Quarter ended 30th September, 2023.
- The above Financial Results are also available on the Company's website http://www.wardwizard.in and BSE Limited's website.

Note pertaining to Consolidated Financial Statements.

For and on behalf of the Board For WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED Yatin Sanjay Gupte

Managing Director DIN:- 07261150

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023** 

ADOR FONTECH LIMITED \*\*ador

Belview 7 Haudin Road Bengaluru 560 042 CIN: L31909KA1974PLC020010 T: 080 25596045 peace of mind

(₹. in lakhs) Consolidated Standalone (₹. in lakhs Half year ended Quarter ended Half year ended Year ended Quarter ended Year ende 30.09.23 30.06.23 30.09.22 30.09.23 30.09.22 31.03.23 30.09.23 30.06.23 30.09.22 30.09.23 30.09.22 31.03.2 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audite 10146 21202 5516 5138 10380 Total income from operations (net) 5375 5003 5164 10378 5308 10654 21716 2 Net Profit/(Loss) for the period 905 804 726 1709 1443 3257 830 723 562 1553 1098 2689 (before tax, exceptional and/or extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax 905 804 726 1709 1443 3257 830 723 562 1553 1098 2689 (after exceptional and/or extraordinary items) 127 2303 521 643 1756 Net Profit/(Loss) for the period after tax 669 602 482 988 594 318 (after exceptional and/or extraordinary items 65 483 2322 (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) Equity share capital 350 350 350 350 350 350 350 350 350 350 350 350 Reserves (excluding revaluation reserves) as shown 1195 in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations Basic 1.9 6.6 1.9 1.7

(i) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website (v)

(www.adorfon.com) These statements have be en prepared in accordance with the Companies (Indian Ac Standards) Rules, 2015 (Ind-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable

Directors at their meeting held on November 07, 2023.

iii) The consolidated financial results comprise Ador Fontech Limited and its wholly owned Bengaluru subsidiary 3D Future Technologies Pvt. Ltd. Nov 07, 2023

(iv) In terms of para 12 of Ind-AS-108, the Company views its business operations in a holistic manner and hence segment reporting is not applicable w.r.t. Standalone Financial Statements However, the nature of business of Holding and Subsidiary being distinct, aggregation in term of the Consolidated Financial Statements have been detailed under Segment reporting. Prior period items have been re-grouped whereever necessary to facilitate comparison

(vi) The Statutory Auditors have carried out a Limited Review of the financial statements for the

quarter and half year ended September 30, 2023. (vii) The results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board

For Ador Fontech Limite A T Malkan Chairma

RHI MAGNESITA

# **RHI Magnesita India Limited**

Regd. Office: Unit No.705, 7th Floor, Lodha Supremus, Kanjurmarg Village Road, Kanjurmarg (East), Mumbai, Maharashtra - 400042 Phone No: +91-22-66090600; Fax No: +91-22-66090601

Email: corporate.india@rhimagnesita.com; Website: www.rhimagnesitaindia.com

**Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results** for the Quarter and Six months ended September 30, 2023

(All amount in Rs. Lacs, unless otherwise stated)

			Standalone		Consolidated				
٥.		Quarter	Six months	Year	Quarter	Six months	Year		
SI.	Particulars	ended	ended	ended	ended	ended	ended		
No.		September	September	March	September	September	March		
		30, 2023	30, 2023	31, 2023	30, 2023	30, 2023	31, 2023		
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total revenue from operations	71,826.55	1,39,545.00	2,48,836.87	98,691.20	1,91,486.79	2,72,626.65		
2	Net profit before exceptional items and tax #	8,663.12	16,688.08	31,583.70	9,794.82	16,162.65	26,438.26		
3	Exception Item	-	•	66,068.22	-	-	66,068.22		
4	Net profit/(loss) before tax #	8,663.12	16,688.08	(34,484.52)	9,794.82	16,162.65	(39,629.96)		
5	Net profit/(loss) after tax #	6,356.03	12,327.10	(42,678.99)	7,159.85	11,840.57	(46,565.22)		
6	Total Comprehensive income/(loss) for the period								
	after tax	6,332.04	12,279.12	(42,720.04)	7,158.54	11,838.96	(46,584.48)		
7	Equity share capital (Face value Re. 1/- per share)	2,065.01	2,065.01	1,879.96	2,065.01	2,065.01	1,879.96		
8	Basic and Diluted (loss)/earning per share								
	(of Re. 1/- each) (not annualized)/(in Rs.)"	3.08	6.02	(25.50)	3.46	5.76	(27.85)		

# The Company does not have any extraordinary item to report for the above periods.

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.rhimagnesitaindia.com).

For and on behalf of the Board of Directors of RHI Magnesita India Limited

Parmod Sagar Managing Director & CEO

(DIN - 06500871)

Place: Gurugram Date: November 8, 2023



## The Phoenix Mills Limited

#### I. EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

	,	(R	s. in Lakhs excep	t per share data)
SI. No.	Particulars	Quarter Ended September 30, 2023	Half Year Ended September 30, 2023	Quarter Ended September 30, 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	87,502.21	1,68,565.19	65,107.72
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	37,519.28	73,787.13	27,390.87
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37,519.28	73,787.13	27,390.87
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30,382.61	59,353.52	22,189.97
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	31,452.27	63,379.64	22,332.92
6	Equity Share Capital (Face Value of the share - Rs. 2/- each)	3,573.04	3,573.04	3,571.44
7	Equity Share Suspense Account	-	-	-
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	_		-
9	Earnings Per Share before extraordinary items (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations)			
	Basic:	14.15	27.61	10.41
	Diluted:	14.15	27.60	10.40
10	Earnings Per Share after extraordinary items (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations)			
	Basic:	14.15	27.61	10.40
	Diluted:	14.15	27.60	10.39

#### II. EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

				(Rs. in Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter Ended September 30, 2023	Half Year Ended September 30, 2023	Quarter Ended September 30, 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Turnover	11,240.49	23,027.38	11,787.49
2	Profit before tax	14,214.86	20,592.06	6,102.94
3	Profit after tax	12,593.92	17,712.28	5,169.34

Place: Mumbai

ESOP scheme 2018

ESOP scheme 2018

- The above Financial Results of the Company for the quarter and half year ended on 30th September, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 08th November, 2023.
- During the quarter and half year ended on 30th September, 2023 the Company has allotted 43,099 equity shares. Details of allotment is as under: ESOP Scheme Exercise Price per Share No of Share Alloted ESOP scheme 2007 333.9 13,000.00 726.39
- 43.099.00 Exceptional item for the quarter ended 31st March, 2023 refers to "As per the sanctioned development plan of G/S Municipal Ward of Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and as per the mandate / compulsion of development permission granted by BMC to the Company with regards to the land parcel owned by Company at Lower Parel, Company has surrendered the land admeasuring area of 1919.73 Square Meters which was reserved for ROS 1.4 (Play Ground) under Regulation No.32, Table 12(A) of the DCPR-2034 to BMC for free of cost vide transfer deed dated January 18" 2023. As per the Regulation No.32 Table(12A) of the DCPR-2034, MCGM has granted FSI of 4506.17 Sqr Meters against the said surrender of the land to BMC excluding for the land area admeasuring 117.26 Square Meters. As per the requirement under Indian Accounting Standard, Company has recognized an exceptional gain of Rs.4843 Lakhs on grant of the said FSI by MCGM against surrender of Land to BMC as per DCPR-2034 on the fair value basis."

898.11

- "On 31st March 2022, The Phoenix Mills Limited ('the Company') was holding 50% equity stake in Classic Mall Development Company Limited (CMDCL) and the balance 50% of equity stake were held by Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). On 5th May, 2022 the Company has acquired balance 50% equity stake in CMDCL from Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). Accordingly, from the said date CMDCL has become wholly owned subsidiary of the Company. As per the requirement of IND AS 103, the Company has remeasured its previously held equity stake in Associate at fair value on 5th May, 2022 resulting into net gain of Rs. 55,675.57 lakhs (net of share in profits already recognised earlier) which is disclosed as exceptional item.
- Based on the results & the financial information regularly reviewed by chief operating decision maker for making decisions about the resource allocation & performance assessment, the group has on consolidated basis identified two reportable segments viz Property & related services and Hospitality services as per Ind As 108.
- Previous year figures have been regrouped and rearranged wherever necessary to make them comparable with current period
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the Company at www.thephoenixmills.com\investors.

For The Phoenix Mills Limited

Date: November 08, 2023 Shishir Shrivastava Managing Director DIN: 01266095

19.032.00

11.067.00

# मध्य रेल्वे, मुंबई विभाग आणि एलआयसी दरम्यान सरकारी क्षेत्रातील ३१,४६६ कर्मचाऱ्यांसाठी प्रथमच सामंजस्य करार समूह मुदत विमा योजना

रेल्वेमधील ३१,४६६ कर्मचाऱ्यांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आणि सरकारी क्षेत्रात कदाचित पहिल्यांदाच करार झाला. समूह मुदत विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुंबई विभागातील कर्मचारी, मध्य रेल्वे आणि एल.आय.सी. दि. ०३.११.२०२३ रोजी

कार्यचलनातून एकूण उत्पन्न

२. कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिरिक्त बाबी पूर्व)

कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिरिक्त बाबी

कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष बाबी

कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरित

समाविष्ट नफा/तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न

२. कि डाटा संबंधात स्थायी वित्तीय अहवाल एकांश कन्सेप्ट्स लिमिटेड खालीलप्रमाणे

प्रदानित इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी)

लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित आरेक्षित-

उत्पन्न प्रति शेअर (क्वांटम क्रमांक वार्षिक नाही)

ए) कार्यचलनातून महसूल

(करपश्चात)

बी. सौम्य (रु.

अनु. क्र

ठिकाण : मुंबई

दि. ०८ नोव्हेंबर, २०२३

यांच्या अनुसार जारी करण्यात येईल.

एकूण उत्पन्न

कर पूर्व नफा

कर पश्चात नफा

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) : भारतीय सामंजस्य करार झाला. यात सुमारे ३१,४६६ कार्यकारी संचालक, एल.आय.सी.; यांच्यासह समस्यांबद्दल काळजी करण्यापासून मुक्तता होते कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नरेश लालवानी, माननीय महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे हे होते. श्रीमती रेणू शर्मा, मुख्य कार्मिक अधिकारी; श्री रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, कुटुंबाला आर्थिक लाभ मिळतो, कर्मचाऱ्याला मुंबई विभाग आणि

> एकांश कन्सेप्टस लिमिटेड (पर्वीचे पॅरामोन कॉन्सेप्टस लिमिटेड म्हणन जात)

> > सीआयएन: L74110MH1992PLC070070

नोंदणीकृत कार्यालय : ए ४०३, ४ था मजला, मित्तल कमर्शिआ, मरोळ, अंधेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५९.

ई-मेल : info@ekanshconcepts.com वेबसाइट : www.ekanshconcepts.com दूर. +९१ -०२२-४७७८९८०६

दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

८९४.०७

३२०.६३

६१.६९

£8. £8

२९१.६१

१५१२.७६

१. वरील लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवाल दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी तिमाही व अर्ध वर्ष अखेर वित्तीय वर्ष अखेरकरिता व दि. ०८ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित सभेच्या कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर व मान्यताप्राप्त लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व कंपनीचे वैधानित लेखापरीक्षित अहवाल असुधारित महसूल अहवाल

तिमाही अखेर

६६३.५१

33.88

२४.५६

२५४.६१

३. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दि. ३० सप्टेंबर, २०२३ अखेर तिमाही व अर्ध

वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही व वित्तीय वर्ष अखेर दि. ३० सप्टेंबर, २०२३ करिता एकत्रित वित्तीय अहवालांचे विस्तृत प्रारूप

अलेखापरीक्षित

८९४.०७

30.63

४४.९७

२९७.३२

स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.ekanshconcepts.com वर उपलब्ध आहे

तिमाही अखे

६६३.५१

१४४.२२

३२.२९

32.29

२५३.२६

१५१२.७६

०.१५

अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित 30.09.2023 30.06.2023 30.09.2027 30.09.2023 30.09.2027 39.03.2023

9064.44

१३१.३४

१०६.७३

१०६.७३

२६३.१८

१५१२.७६

30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022

१,५५७.५८

५५१.९३

१,०८५.५५

१११.८६

२६४.६६

६७.०

४६४.८५

९३.९८

93.96

488.66

१५१२.७६

0.88

अर्ध वर्ष अखेर

२,४१३.३०

एडीआरएम, एल.आय.सी. अधिकारी, शाखा अधिकारी, युनियन आणि असोसिएशनचे अधिकारी उपस्थित होते.

टर्म इन्शुरन्स घेतल्याने कर्मचाऱ्यांच्या श्रीमती मंजू बग्गा, त्यांच्या कुटुंबासाठी भविष्यातील संभाव्य

२४१३.३०

२९३.५९

१७१.५७

१७१.५७

800.68

१५१२.७६

(रक्कम रु. लाखात ईपीएस वगळता)

वर्ष अखोर

७,५८७.१२

सही/-टिगलाल अगरवाल

७५८७.१२

८५४.६७

१००६.२७

१००६.२७

७५०.७७

322.88

२०३३.८६

१५१२.७६

8.94

आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढते.

ग्रुप टर्म इन्शुरन्स प्लॅन ही एक वार्षिक नूतनीकरण करण्यायोग्य समूह मुदत विमा योजना आहे. यात खालील वैशिष्ट्ये आहेत

- या योजनेत कोणतीही वैद्यकीय तपासणी होणार नाही.

– या योजनेत, मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यापासून

- १० दिवसांच्या आत दावा स्वीकारला जातो आणि - या योजनेत वयोमर्यादा १८-६० वर्षे निश्चित
- केली आहे. - या योजनेत आत्महत्या प्रकरणांचाही समावेश
- केला जाईल. - या योजनेत. प्रत्येक स्लॅबमधील सर्व
- वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीपर्यंत प्रीमियम समान असेल.

एमराल्ड लीजर्स लिमिटेड

सीआवएन : L74900MH1948PLC006791 पता : प्लॉट क्र. ३६६/१५, क्लब एमराल्ड, स्वस्तीक पार्क, मंगल आनंद हॉस्पिटलजबळ, चेंबूर, मुंबई महाराष्ट्र ४०० ०७१.

ई-मेल आयडी : info@clubemerald.in वेबसाइट : www.clubmerald.in दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

विवरण		तिमाही अखोर		अर्थ वर्ष	i अखोर	वर्ष अछोर	
	30.09.2023	30.08.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	39.03.2023	
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३२१.११३	४०४.७५७	२३९.७४१	७२५.८७	६५५.३७१	१४८८.५९०	
एकूण खर्च	496.984	६३६.४९६	५०९,२२७	१२३४.७४१	१००४,७२०	२४८५.५८२	
कर पूर्व व अतिविशेष बाबी पूर्व निव्वळ नफा/ (तोटा)	-२७७,१३२	-२३१.७३९	-२१५.४८६	-५०८.८७१	-386.386	-99६,99२	
कर पूर्व अतिविशेष बाबी पश्चात निव्वळ नफा/ (तोटा)	-२७७.१३२	-२३१.७३९	-२१५.४८६	-५०८.८७१	-389,389	-99६,99२	
कर पश्चात निञ्चळ नफा/(तोटा)	-२७७.१३२	-२३१.७३९	-२१५.४८६	-५०८.८७१	-\$89.389	-१०१४.१९८	
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-२७७.१३२	-२३१.७३९	–२१५.४८६	-५०८.८७१	-389.389	-१०१२,९७५	
उत्पन्न प्रति शेअर (एफ. व्ही. ५/-)	२५०३१०००	२५०३१०००	२५०३१०००	२५०३१०००	२५०३१०००	२५०३१०००	
उत्पन्न प्रति शेअर मूळ	-4,438	-8.529	-8.308	-१०.१६५	-4.906	-२०,२३४	
सौम्य	-4,43६	-8.539	-8.308	-१०.१६५	-4.996	-20.238	
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न एकूण हार्च कर पूर्व व अतिविशेष बाबी पूर्व निज्जळ नका/ (तीदा) कर पूर्व अतिविशेष बाबी पश्चात निज्जळ नका/ (तीदा) कर पूर्व अतिविशेष बाबी पश्चात निज्जळ नका/ (तीदा) एकूण सर्वस्मावेशक उत्पन्न उत्पन्न प्रति शेअर (एक. व्ही. ५/-) उत्पन्न प्रति शेअर एक.	३०.०९.१०२३   २०.०९.१०२३   उत्तरंखायमंद्रिता)   ३२१.११३   उत्तरंखायमंद्रिता)   ३२१.११३   १५९.११५   १५९.११५   १५९.१२५५   १५९.१२५५   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६   १५९.१३६	\$0.0%.2023   \$0	30.0१.२०२३   30.0१.२०२३   30.0१.२०२२   30.0१.२०२२   30.0१.२०२२   (अलेख्यापरीक्षित)   (अलेख्यापरीक्षित)   (अलेख्यापरीक्षित)   (अलेख्यापरीक्षित)   (अलेख्यापरीक्षित)   (अलेख्यापरीक्षित)   (अलेख्यापरीक्षित)   2२१८.१४३   ४०४.४५५   २३१.७४१   ५१९.२२७   ४५९.२२७   ४५८.२४५   ६३६.४१६   ५०९.२२७   ४५८.४६६   ५०९.२२७   २१५.४८६   (लीटा)   अर. पूर्व आतिवरोष बाबी पूर्व निलळ नका/ (लीटा)   -२७७.१३२   -२३१.७३१   -२१५.४८६   (लीटा)   -२७५.४६३   -२३१.७३१   -२१५.४८६   एक्ट्रण्य सर्वसमावेशक उत्पन्न   -२७५.४६३   -२३१.७३१   -२१५.४८६   १५७.४४६   १५७.४६६   १५७.४४६   १५४४६   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १५४४   १४४	30.0%.२०२३   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२३   30.0%.२०२२   30.0%.२०२३   30.0%.२०२२   30.0%.२०२३   30.0%.२०२२   30.0%.२०२३   30.0%.२०२२   30.0%.२०२३   30.0%.२०२२   30.0%.२०२३   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२२   30.0%.२०२१   30.0%.२०२१   30.0%.२०२१   30.0%.२०२१   30.0%.२०२१   30.0%.२०२१   30.0%.२०२०   30.0%.२०२१   30	30.09.2023   30.09.2022   30.09.2022   30.09.2023   30.09.2022   30.09.2023   30.09.2022   30	

वरील विवरण हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज़कडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्ती ल्ड लीजर्स लिमिदेडकरि

राजेश लोय ठिकाण : मुंबई दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२३ संपूर्ण वेळ संचालव

### आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया लिमिटेड

सीआयएन : L28113MH2010PLC312871

नोंदणीकृत कार्यालय : युनिद क्र. ७०५, ७ वा मजला, लोढा सुप्रीम, कांजूरमार्ग गाव रोड, कांजुरमार्ग (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०० ०४२. दूर. क्र. : +९१-२२-६६०९०६००, फॅक्स क्र. : +९१-२२-६६०९०६०१

ईमेल : corporate.india@rhimagnesita.com वेबसाइट : www.rhimagnesitaindia.com

दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व सहा महिने अखेरकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श (सर्व रक्कम रु. लाखात, अन्यथा अहवालीत

			स्थायी		एकत्रित				
अनु. क्र.	विवरण	तिमाही अखोर ३० सप्टेंबर, २०२३	सहा महिने अखोर दि. ३० सप्टेंबर, २०२३	वर्ष अखोर दि. ३१ मार्च, २०२३	तिमाही अखोर दि. ३० सप्टेंबर, २०२३	सहा महिने अखोर दि. ३० सप्टेंबर, २०२३	वर्ष अखोर दि. ३१ मार्च, २०२३		
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
٧.	कार्यचलनामधून एकूण महसूल	७१,८२६.५५	१,३९,५४५.००	२,४८,८३६.८७	९८,६९१.२०	१,९१,४८६.७९	२,७२,६२६.६५		
٦.	अतिविशेष बाबी व कर पूर्व निव्वळ नफा*	८,६६३.१२	१६,६८८.०८	३१,५८३.७०	९,७९४.८२	१६,१६२.६५	२६,४३८.२६		
₹.	अतिविशेष बाबी	-	-	६६,०६८.२२	-	-	६६,०६८.२२		
٧.	कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा)*	८,६६३.१२	१६,६८८.०८	(३४,४८४.५२)	९,७९४.८२	१६,१६२.६५	(३९,६२९.९६)		
ч.	कर पश्चात* निव्वळ नफा/(तोटा)	६,३५६.०३	१२,३२७.१०	(४२,६७८.९९)	७,१५९.८५	११,८४०.५७	(४६,५६५.२२)		
ξ.	कर पश्चात कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	६,३३२.०४	१२,२७९.१२	(४२,७२०.०४)	७,१५८.५४	११,८३८.९६	(४६,५८४.४८)		
૭.	इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रति शेअर)	२,०६५.०१	२,०६५.०१	१,८७९.९६	२,०६५.०१	२,०६५.०१	१,८७९.९६		
۷.	मूळ व सौम्य मूल्यांकन प्रति शेअर (रु. १/- प्रत्येकी)								
	(वार्षिकरित्या नाही) (रु. मध्ये)	३.०८	६.०२	(२५.५०)	३.४६	५.७६	(२७.८५)		
*	च ने चरीन्त्र सान्यानशीन रिना सोगानगानी अनिनिष्णेष सा	first and							

कंपनीकडे वरील कालावधीकरिता कोणत्याही अतिविशेष बाबी नाही आहेत.

अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल :

ठिकाण : गुरुग्राम

दि. ८ नोव्हेंबर, २०२३

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिमाही अछोर वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई लि. <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> व सदर कंपनीची वेबसाइट www.rhimagnesitaindia.com वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया लिमिटेड प्रमोद साग

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन : ०६५००८७१

डीआयएन : १०२६९८४४

SAHARA

**Sahara One Media And Entertainment Limited** CIN: L67120MH1981PLC024947

Regd. Office:- 25-28, 2nd Floor, Plot No. 209, Atlanta Building, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021

_	(ns. iii Lakiis											
Sr. No.	Particulars	For	the quarter e	nded		six months ided	For the Year ended					
NO.		30.09.2023	30.06.2023	30.09.2023	30.09.2023	30.09.2023	31.03.2023					
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)					
1.	Total income from operations (net)	7.81	7.64	12.10	15.45	12.21	35.66					
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)		(16.51)	(15.96)	(22.57)	(38.62)	(72.77)					
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) (6.06) (16.51) (15.96) (22.57) (38.62) (72.77)												
	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(6.06)	(16.51)	(15.96)	(22.57)	(38.62)	(72.77)					
5.	Total comprehensive income/(Loss) for the period	(6.06)	(16.51)	(15.96)	(22.57)	(38.62)	(81.93)					
6.	Equity Share Capital	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.50	2,152.50					
7.	Reserves (excluding revaluation reserve as shown in the audited balance sheet of previous year)	-	-	-	-	-	16,002.24					
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)											
	Basic :	(0.03)	(0.08)	(0.07)	(0.10)	(0.18)	(0.38)					
	Diluted:	(0.03)	(0.08)	(0.07)	(0.10)	(0.18)	(0.38)					
Note	: The above is an extract of the detaile	ed format of the	he financial re	sults for the qu	uarter ended	30th September	er, 2023, filed					

with the Bombay Stock Exchange, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended 30th September, 2023 is available on the website of the Exchange, www.bseindia.com and on the Company's website (Bibek Roy Choudhary Director DIN- 0766399

स्काय इंडस्ट्रिज लिमिटेड (सीआयएन : L17120MH1989PLC052645)

नोंदणीकृत कार्यालय : सी-५८ टीटीसी इंडस्ट्रियल क्षेत्र, ठाणे बेलापूर रोड, पावने, नवी मुंबई ४०० ७०५.

कॉर्पोरेट कार्यालय : ११०१, युनिव्हर्सल मॅजेस्टीक, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, चेंब्र (पश्चिम), मुंबई ४०० ०४३. ईमेल : corporate@skycorp.in वेबसाइट : www.skycorp.in तूर. क्र.०२२–६७१३७९००

# <u>दि. ३० सप्टेंबर २०२३ अखेर तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश</u>

		स्थायी							एकत्रित					
अनु.	. विवरण		तिमाही अखोर		अर्ध व	र्ष अखोर	वर्ष अखेर		तिमाही अखेर		अर्ध व	र्ष अखोर	वर्ष अखोर	
क्र.	विवरण	३० सप्टेंबर, २३	३० जून, २३	३० सप्टेंबर, २२	३० सप्टेंबर, २३	३० सप्टेंबर, २२	३१ मार्च, २३	३० सप्टेंबर, २३	३० जून, २३	३० सप्टेंबर, २२	३० सप्टेंबर, २३	३० सप्टेंबर, २२	३१ मार्च, २३	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२१८३.७५	१९८८.९७	२२९६.५६	४१९५.५१	४०००.४९	७५२३.५८	२१८३.७५	१९८८.९७	२२९६.५६	४१९५.५१	४०००.४९	७५२३.५८	
٦.	कर, अतिविशेष बाबी पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१५१.८१	९७.८६	९८.६०	२४९.६६	२०६.४३	२३३.६७	१५१.८१	९७.८६	९८.६०	२४७.३४	२०६.४३	२३३.६७	
₹.	कर पूर्व व अतिविशेष बाबी पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा)	१५१.८१	९७.८६	९८.६०	२४९.६६	२०६.४३	२३३.६७	१५१.८१	९७.८६	९८.६०	२४७.३४	२०६.४३	२३३.६७	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	११६.७७	७६.२९	७४.१०	१९३.०६	१५३.८८	१७७.२०	११७.३५	७६.२९	७४.१०	१९१.३२	१५३.८८	१७७.२०	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न		७६.२९	હ્ય. ९૦	१९३.७३	१५५.६८	१७८.९५	११८.०२	७६.२९	७५.९०	१९१.९९	१५५.६८	१७८.९९	
	कर पश्चात)													
ξ.	लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित राखीव						२८४८.४५						२८४८.४५	
<b>७</b> .	प्रदानित इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	७८९.०५	७८५.९८	७८५.९८	७८९.०५	७८५.९८	७८५.९८	७८९.०५	७८५.९८	७८५.९८	७८९.०५	७८५.९८	७८५.९८	
८.	उत्पन्न प्रति शेअर													
	१. मूळ	१.४८	०.९७	0.98	२.४५	२.००	२.२७	१.४९	०.९७	0.98	2.82	२.००	२.२७	
	२. सौम्य	१.४८	०.९७	0.98	२.४५	१.९९	२.२६	१.४९	०.९७	0.98	२.४२	१.९९	२.२६	
टिप:														

१. बरील अहवाल स्काय इंडस्ट्रिज लि. (कंपनी/ धारक कंपनी) व त्यांचे सबसायडरी (ग्रुप पाहा) यांना कंपनी भारतीय लेखा समिती (भारतीय एएस) यांच्या समवेत कंपनी (भारतीय लेखा अहवाल नियम), २०१५ (सुधारित) अनुसार व कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अंतर्गत प्रमुख

भारतामध्ये व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सुधारित) (सूची विनियमन) च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह सेबी द्वारे जारी मार्गदर्शन अनुसार अनुपालन खाते प्रक्रिया व धोरण अनुसार

२. वरील अहवाल दि. ०९ नोव्हेंबर, २०२३ रोजी अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजूर व लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे. २. सदर बित्तीय अहबाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत व कंपनी (भारतीय लेखा अहबाल) नियम, २०१५ व कंपनी (भारतीय लेखा अहबाल) नियम, २०१५ व कंपनी (भारतीय लेखा अहबाल) अ ४. आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुन:निर्धारित, आवश्यक आहे.

(रु. लाखात)

ठिकाण : मुंबई दि. ०९ नोव्हेंबर, २०२३

कॅनरा बँक Canara Bank 🛆 सिंडिकेट Syndicate

ा, पाटकर हॉलसमोर, न्यु मरिन लाईन्स, ठाकरसी मार्ग, मुंबई ४०० ०२०, महाराष्ट. दर. क्र. ०२२–२२०६५४२५/३० ईमेल : cb2360@canarabank.com वेबसाइट : www.canarabank.com विक्री सूचना

सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट

ॲक्ट, २००२) सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीअंतर्ग स्थावर मालमत्तांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना **सचना** याद्वारे आम जनतेस व विशेषत: कर्जदार व हमीदारांना देण्यात येत आहे की. प्रतिभत धनको अर्थात **कॅनग खॅक**च्य

एआर स्ट्रीट शाखेकडे गहाण/प्रभारित खालील विवरणीत **स्थावर मालमत्तांची** ज्यांचा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वां बा घेण्यात आला होती त्या मालमत्तेची आमच्या सूचनेत मागणी केल्यानुसार थकबाकी रकमेच्या वसुलीसाठं दि. २४.११.२०२३ रोजी अनुसार रु. १८.७७,३३,१२९/ - (दि. ३०.०९.२०२३ अधिक पुढील व्याज व प्रभा दि. ०९.१०.२०२३ पर्यंत व्याजाची पूर्तता ताराखेपर्यंत) एआरएम १ शाखा **कॅनरा बँक** यांच्याकडे थकबाकी असलेल्य मे. स्नेहा मार्केटिंग व त्यांचे भागीदार व हमीदार श्री. केतन एच. सात्रा, श्रीम. हंसाबेन एच. सात्रा व श्री. परेश एच सात्रा यांच्याद्वारे प्रतिनिधीत्व असलेले या मालमत्तेची जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जी काही आहे तेथे आहे तत्त्वावर विक्री करण्यात येत आहे.

अनु. क्र.	मालमत्तेचे विवरण	राखीव मूल्य (रु. मध्ये)	इसारा रक्कम जमा (रु. मध्ये)
٧.	श्री. केतन एच. सात्रा यांच्या नावे असलेली मालमता सर्व तो भाग व भूखंड च्लिय क्र. १ बिल्डींग क्र. डी/५, ग्रामपंचायत हाऊस क्र. २२२/१ व २, ऑम हरीहर कॉम्पलेक्स, सर्वें क्र. ३१ व हिस्सा क्र. ६/बी/१, ऑम हरीहर चेअर हाऊसिंग, वाडघर बस स्टॉप समोर, खासवाय रेल्वे स्टेगनजवळ, गाव वाडघर, ताल्का भियंडी, जिल्हा ठाणे ४२१ ३०२ मोजमापित अंदाजे ३१२५ ची. फूट मालमतेचा सर्व तो भाग व भूखंड.	88,00,000/-	४,४०,०००/-
۶.	श्री. केतन एच. सात्रा यांच्या नावे असलेली मालमता सर्व तो भाग व भूखंड रिलंख क्र. २ तळ मजला रचना, बिल्डींग क्र. डी/५, ग्रामपंचायत हाऊस क्र. २२२/१ व २, ओम हरीहर कॉम्प्लेक्स, सर्व्हें क्र. ३१ व हिस्सा क्र. ६/वी/१, ओम हरीहर वेअर हाऊसिंग, बाइधर बस स्टॉप समोर, ख्यास्वाच रेल्वे स्टेग्रनाजवळ, गाव वाइधर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे ४२१ ३०२ मोजमापित अंदाजे ३१२५ ची. फूट मालमनेचा सर्व तो भाग व भूखंड.	¥¥,00,000/-	¥,¥°,°°°/-

इसारा रक्कम ठेव दि. २३.११.२०२३ रोजी सायं. ५.०० पर्यंत जमा करावे. सदरकरिता कोणतेही अडथळे नाही आहेत असे बँकेस कळले आहे.

इरठे रक्कम १०% व राखीव मूल्य डिमांड ड्राफ्ट मार्फत प्राधिकृत अधिकारी यांच्या नावे कॅनरा बँक एआरएम१ शाखा मुंबई येथे जमा करावे वा आरटीजीएस/एनईएफटी/ फंड ट्रान्सफर मार्फत कॅनरा बँक एआरएम १ शाखा मुंबई **खाते क्र**. २०९२७२४३४ आयएफएससी कोड सीएनआरबी०००२३६० वर दि. २३.११.२०२३ रोजी सायं. ५.०० पर्यंत सादर करावे व अन्य दस्तावेज सर्व्हिस प्रदाते यांना दि. २३.११.२०२३ रोजी ५.०० पर्यंत सादर करावे. सदर बँकेसा दस्तावेज सादरीकरण दि. ०६.११.२०२३ पर्यंत करावे. मालमत्तेच्या पडताळणीची तारीखा दि. २१.११.२०२३ रोजी प्राधिकृत अधिकारी यांच्यासह पूर्व नियुक्तीसह आहे

विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तींकरिता कृपया कॅनरा बँकची वेबसाइट <u>www.canarabank.com</u> वर दिलेली लिंक ई-लिलाव पाहावा वा डॉ. सीमा सोमकवर, महाव्यवस्थापक, कॅनरा बँक, एआरएम १ शाखा, मंबई (दर, क्र. ०२२-२२०६५४२५/३०/ मो. क. ९८८१३६५०८७) सरस्वती सेलवाम (मो. क. ९८२०८८६२४०)वर ईमेल आयडी cb2360@canarabank.com वर कोणत्याही कार्यदिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा वा सर्व्हिस प्रदाते मे. सी१ इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेज २, गुल्फ पेट्रोकेम बिल्डींग, बिल्डींग क्र. ३०१, गुडगाव, हरयाणा, पिन १२२ ०१५, श्री. हरेश गोवडा मो. क्र. ९५९४५९७५५५ (संपर्क क्र. +९११२४४३०२०२०/२१/२२/२३/२४ support@bankeauctions.com, hareesh.gowda@c1india.com

प्राधिकृत अधिकार्र दि. ०८.११.२०२३ कॅनरा बँक, एआरएम-१ शाख ठिकाण : मुंबई

## **ANUROOP PACKAGING LIMITED**

Registered Office: 105, Ambiste Budruk, Post Khanivali, Taulka - Wada, Palghar - 421303

Corporate Office: 607, 6th Floor, Ijmima Complex, Off. Link Road, Malad West, Mumbai -400064 Tel No: 022-49240182/83, Email id:- info@anurooppackaging.com, website:- https://anurooppackaging.com

#### EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2023 Sr.No.

31.110.				Stanu	uiono			Collsolluateu							
	Particulars		Quarter Ende	d	Half yea	r ended	<b>Year Ended</b>	(	Quarter Ende	i	Half yea	r ended	Year Ended		
	Farticulars	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23		
		(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)		
1	INCOME														
a.	Revenue from operation	109.83	118.57	156.41	228.40	305.35	802.13	543.13	225.02	631.73	768.15	1,108.38	2,179.21		
b.	Other Income	0.99	5.15	12.58	6.15	19.10	43.82	4.27	16.67	36.37	20.93	57.66	74.99		
	Total Income	110.82	123.72	168.99	234.55	324.45	845.94	547.40	241.69	668.10	789.08	1,166.04	2,254.20		
2	Expenses														
	Other Expenses	90.60	91.65	134.70	182.25	292.91	683.73	387.01	153.79	462.06	540.79	914.54	1,786.18		
	Total Expenses	90.60	91.65	134.70	182.25	292.91	683.73	387.01	153.79	462.06	540.79	914.54	1,786.18		
3	Profit/Loss Before Exceptional Iteams and tax(1-2)	20.23	32.07	34.29	52.29	31.54	162.21	160.39	87.90	206.04	248.29	251.50	468.02		
	Exceptional Items														
	Finace Cost	8.69	7.77	8.73	16.46	11.04	21.51	31.29	25.27	24.97	56.56	37.59	100.94		
4	Profit/(Loss)before tax	11.54	24.30	25.56	35.84	20.50	140.70	129.10	62.63	181.07	191.73	213.91	367.08		
	Tax Expense														
	Current Tax	5.19	5.82	5.16	11.02	8.92	34.71	40.88	5.82	33.07	46.70	52.53	80.60		
	Deferred Tax	-0.05	0.80	1.89	0.75	3.39	3.39	2.88	1.98	6.57	4.86	7.99	22.44		
	Total Tax Expenses	5.14	6.63	7.05	11.77	12.31	38.10	43.75	7.80	39.64	51.56	60.52	103.04		
6	Net Profit/(Loss) after tax(4-5)	6.40	17.67	18.51	24.07	8.19	102.60	85.35	54.83	141.43	140.17	153.39	264.04		
7	Other Comprehensive Income	-	-	-	-	-	-						i		
	Items that will not be reclassified into Profit or Loss	-	-	-	-	-	-								
8	Total Comprehensive Income for the year (after tax) (5+6)	6.40	17.67	18.51	24.07	8.19	102.60	85.35	54.83	141.43	140.17	153.39	264.04		
9	Paid-up Equity Share Capital (Face Value of Re. 10 /- each)	1066.3	1066.3	1066.3	1066.3	1066.3	1066.3	1066.3	1066.3	1066.3	1066.3	1066.3	1066.3		
10	Earnings per Equity Share (of Rs. 10/- each)														
	Basic	0.06	0.17	0.17	0.23	0.08	0.96	0.80	0.51	1.33	1.31	1.44	2.48		
	Diluted	0.06	0.17	0.17	0.23	0.08	0.96	0.80	0.51	1.33	1.31	1.44	2.48		

The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone & Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e https://www.bseindia.com/.

> For Anuroop Packaging Limited Akash Sharma

> > **Managing Director**

DIN: 06389102

Date: 8th November 2023 Place: Mumbai